

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन परिपत्रक क्रमांक ग्रापाधो-१३०८/प्र.क्र.८६/पापु-०७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक १० जूलै, २००८

प्रस्तावना:

सन २००० पासून राज्यात ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारीत समूह सहभागाच्या लोकाभिमुख धोरणानुसार राबविण्यात येत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत घ्यावयाच्या नळ पाणी पुरवठा योजना, विंधण विहिरी, साध्या विहिरी ह्या उपाययोजना नवीन धोरणानुसार घेण्यात येत आहेत.

२. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत घ्यावयाच्या नळ पाणी पुरवठा योजना, साध्या विहिरी घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. सद्यस्थितीत राज्यात भारत निर्माण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे साध्या विहिरी, विंधण विहिरी यासारख्या उपाययोजनांद्वारे ज्या गावे / वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे शक्य आहे. अशा गावांमध्ये या उपाययोजना घेत असताना, भारत निर्माण कार्यक्रमाचे उद्दीष्ट व प्रत्यक्ष गरज या बाबी प्राथम्याने विचारात घेण्याची गरज आहे.

३. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत साध्या विहिरी व विंधण विहिरी ह्या उपाययोजना घेत असताना, त्यांची योग्य सांगड भारत निर्माण कार्यक्रमाचे उद्दीष्ट व प्रत्यक्ष गरज यांचेशी घातली जावी यासाठी मार्गदर्शक सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :


प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबी विचारात घेता ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत साध्या विहिरी व विंधण विहिरी या उपाययोजना घेत असताना, या उपाययोजनांसाठीविहित केलेल्या किमान निकषांसह खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावा.

- CAP ९९ नुसार दि.०१ एप्रिल, २००५ पर्यंत न हाताळलेली (NC) टँकरग्रस्त गावे.
- CAP ९९ नुसार दि.०१ एप्रिल, २००५ पर्यंत न हाताळलेली (NC) गावे.
- पिण्याच्या पाणी पुरवठा व्यवस्था नसलेल्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा.

- अंशतः हाताळलेली (PC) टँकरग्रस्त गावे.
- अंशतः हाताळलेली (PC) गावे.
- दुबार हाताळावयाची गावे.
- टँकरग्रस्त गावे
- ज्या गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबविताना हे पर्याय स्रोत म्हणून उपयोगी ठरू शकतील अशी उपरोक्त प्राधान्यक्रमात नसलेली गावे.

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०७०९१६०८२०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(डॉ. राजन खोब्रागडे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,
मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव
विभागीय आयुक्त (सर्व)
सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद
महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई
उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर
सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती
नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
मंत्रालयातील इतर सर्व विभाग,
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७